



पुणे महानगर परिवहन महामंडळ लि.



प्रेसनोट

‘पीएमपीएमएल’च्या पुणे स्टेशन ई-बस डेपोचा उदघाटन समारंभ व ९० ई-बस चा लोकार्पण सोहळा मा. ना. श्री. एकनाथजी शिंदे, मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली, मा.श्री. महेंद्रनाथ पांडे, केंद्रीय अवजड उद्योग मंत्री, भारत सरकार यांच्या शुभहस्ते व मा. ना. श्री. देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवार दिनांक २ सप्टेंबर २०२२ रोजी होणार

केंद्र शासनाच्या फेम-२ योजनेअंतर्गत प्राप्त झालेल्या १५० ई-बसेस पैकी ९० ई-बसेसचा लोकार्पण सोहळा व पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या पुणे स्टेशन ई-बस डेपोचा उदघाटन समारंभ मा. ना. श्री. एकनाथजी शिंदे, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखाली, मा. श्री. महेंद्रनाथ पांडे, केंद्रीय अवजड उद्योग मंत्री, भारत सरकार यांच्या शुभहस्ते व मा. ना. श्री. देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवार, दि. २ सप्टेंबर २०२२ रोजी दु. ०२.०० वा. पुणे स्टेशन डेपो येथे संपन्न होणार आहे.

केंद्र शासनाच्या फेम-२ योजनेअंतर्गत प्राप्त होणाऱ्या १५० ई-बसेससाठी प्रति बस ५५ लाख रूपये प्रमाणे सबसिडी केंद्र सरकारने दिलेली असून या ई-बसेस जीसीसी तत्वावर चालविल्या जाणार आहेत. बी.आर.टी. लेन मधून धावणाऱ्या या ई-बसची महत्वपूर्ण वैशिष्ट्ये १२ मी. लांबी, आसन क्षमता ३३, संपूर्ण वातानुकूलित, दिव्यांगांसाठी खास सुविधा, आयटीएमएस, मोबाईल चार्जिंग सुविधा अशी आहेत.

पुणे स्टेशन ई-बस डेपोतून १५ विविध मार्गांचे ९० शेड्यूलव्दारे नियोजन करण्यात आले आहे. सदरच्या ई-बसेस हिंजवडी माण फेज ३, गोखलेनगर, आळंदी, विश्रांतवाडी, लोहगाव, मांजरी बु., रांजणगाव/कारेगाव, खराडी, विमाननगर, कोंढवा खुर्द, साळुंके विहार, चिंचवड गाव, शेवाळेवाडी या मार्गांवर धावणार आहेत. पुणे स्टेशन डेपोमध्ये बसेसच्या चार्जिंगसाठी ४५ AC/DC चार्जर बसविलेले आहेत. तसेच प्रति दिन प्रति बस २२५ कि.मी. प्रमाणे बस संचलनाचे नियोजन आहे.

केंद्र सरकारने पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका तसेच पीएमआरडीए परिसरातील प्रदूषण कमी करण्यासाठी ई-बसेसना प्राधान्य दिलेले असून नागरीकांना वातानुकूलित आरामदायी, ध्वनी विरहीत, किफायतशीर बस सेवा देण्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळास सबसिडी मंजूर केली आहे. त्यामुळे पुणे महानगर परिवहन महामंडळ लि. नागरीकांना दर्जेदार सेवा देण्यासाठी कटीबध्द आहे.

दि. ३०/०८/२०२२

मा. संपादक,

दैनिक

यांजकडेस...

महोदय,

वरील प्रेसनोट नागरिकांच्या माहितीसाठी आपल्या लोकप्रिय दैनिकात प्रसिद्ध होणेविषयी विनंती आहे.

मा. स. कळावे.

sd/-

कामगार व जनता संपर्क अधिकारी
पुणे महानगर परिवहन महामंडळ लि.